

“उप आयुक्त” गट-अ या संवर्गातील
अधिकार्यांची दिनांक ०१/०१/२०२१ रोजीची
अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : ज्येष्ठता-२०२१/प्र.क्र.१६१/प्रशा-२

मंत्रालय (विस्तार इमारत), दालन क्र.४३५, ४ था मजला, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०००३२

दिनांक : २८ जुन २०२२

- वाचा :** १) उप आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांचे पत्र
क्रमांक कौविरोवउसं-२/राजप/आस्था/(१७/१८)/२३०५, दिनांक ०६/०४/२०२१
२) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : एसआरव्ही-२०११/प्रक्र.२८४/
१२, दिनांक २१.१०.२०११

शासन परिपत्रक :-

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील “उप आयुक्त ” गट-अ या संवर्गातील
अधिकार्यांची दिनांक ०१/०१/२०२१ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रपत्र-अ मध्ये या परिपत्रकान्वये
प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक
२०२२०६२८१२४८४४४५०३ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून
काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सोबत : प्रपत्र-अ.

(प्रभाकर संखे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति : आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, कोकण भवन, नवी मुंबई.

प्रत : १) सर्व संबंधित अधिकारी (आयुक्तालयामार्फत).

२) निवड नस्ती.

प्रपत्र-अ

शासन परिपत्रक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, क्रमांक ज्येसूची-२०२१/प्र.क्र.१६१/प्रशा-२(रोजगार), दिनांक २८ जून, २०२२ सोबतचे सहपत्र उप आयुक्त, गट अ या संवर्गाची (वेतनश्रेणी पे बॅन्ड ₹ ६७७००-२०८७००, वेतनस्तर एस २३) दिनांक ०१/०१/२०२१ रोजीची अंतिम ज्येष्ठतासुची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	नाव	प्रवर्ग # (नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्म तारीख	नियुक्ती दिनांक	\$ नियुक्ती मार्ग (सरळसेवेने/ मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष)	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता @	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री. दि.दे.पवार	वि.जा. (अ)	१२.०८.१९६७	३०.०४.२००८ (म.नं.)	पदोन्नतीने	३०.०४.२००८ (म.नं.)	३१.०८.२०२५	बी.ई.मेकॅनिकल, डिप्लोमा इन आर.डी. बी.एम.एस (कॉम्प्युटर)	
२	२	श्री.सु.रा.काळबांडे	इ.मा.व.	०७.०६.१९६५	०३.०५.२००८ (म.नं.)	पदोन्नतीने	०३.०५.२००८ (म.नं.)	३०.०६.२०२३	एम.एस.डब्ल्यु.	
३	३	श्री. सु.द.सेंदणे	इ.मा.व	२८.०५.१९६८	०३.०५.२००८ (म.नं.)	पदोन्नतीने	०३.०५.२००८ (म.नं.)	३१.०५.२०२६	एम.कॉम. (एम.पी.एम)	
४	४	श्री. अ.भि.पवार	इ.मा.व	०५.१२.१९६२	०१.०१.२००९ (म.पू.)	पदोन्नतीने	०१.०१.२००९ (म.पू.)	३१.१२.२०२०	बी.एस.सी. (कृषी)	दिनांक .३१.१२.२०२० (म.नं.)रोजी सेवानिवृत्त
५	५	श्री. श.बा.अंगणे	भ.ज. (ब)	१२.०३.१९६५	०१.०१.२००९ (म.पू.)	पदोन्नतीने	०१.०१.२००९ (म.पू.)	३१.०३.२०२३	बी.ई. (मेकॅनिकल)	